

कंत्राटदारांच्या नोंदणीचे सुधारित नियम
बेरोजगार अभियंत्यांना सवलती

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग,
शासन निर्णय क्रमांक सीएटी १०९७/प्र.क्र.४२/इमारती-२
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक :- २३/१/२००१.

- संदर्भ :- १) शासन निर्णय, सा.बां.विभाग क्र.सीएटी १०९०/सीआर २१/इमारती-२,
दिनांक ७ सप्टेंबर, १९९५
२) शासन निर्णय, सा.बां.विभाग क्र.सीएटी १०९०/सीआर २१/इमारती २,
दिनांक ३ फेब्रुवारी, १९९६
३) शासन निर्णय, सा.बां.विभाग क्र.सीएटी १०९६/सीआर ३४८/इमारती २,
दिनांक ३ मार्च, १९९७
४) शासन निर्णय, सा.बां.विभाग क्र.सीएटी १०९७/प्र.क्र.४२/इमारती २,
दिनांक ४ मार्च, १९९९.

प्रस्तावना :- बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांना कंत्राटदार म्हणून वर्ग-६ मध्ये आणि विद्युत अभियंत्यांना वर्ग-३ मध्ये थेट नोंदणी देण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.


त्याचप्रमाणे व्यवसायात स्थिर होण्यासाठी अशा अभियंत्यांना विनास्पर्धा कामवाटप करण्याचे आदेशही प्रसृत करण्यात आले असून, वेळोवेळी त्यामध्ये सुधारणाही करण्यात आलेल्या आहेत.

अभियंत्यांना कायमस्वरूपी नोंदणी मिळावी अशी मागणी बेरोजगार अभियंत्यांच्या विविध संघटनांनी शासनाकडे केली होती व त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :- जे स्थापत्य अभियंते बेरोजगार अभियंते ह्या संवर्गात सन २००० अखेरपर्यंत वर्ग-६ मध्ये नोंदणीकृत आहेत, त्यांच्या नोंदणीचे पहिले नूतनीकरण पाच वर्षांसाठी विनाअट करण्यात यावे.

हे आदेश तात्काळ अमलात येतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.



(शा. ना. भालेराव)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रात

मा. मुख्यमंत्री ह्यांचे प्रधान सचिव,
 मा.मंत्री (सा.बां.)/पाटबंधारे ह्यांचे खाजगी सचिव,
 मा.राज्यमंत्री (सा.बां.)/पाटबंधारे ह्यांचे खाजगी सचिव,
 वित्त विभाग/सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय,
 महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र राज्य मुंबई/नागपूर,
 महालेखापाल, लेखापरीक्षा, महाराष्ट्र राज्य मुंबई/नागपूर,
 सचिव (रस्ते)/सचिव (बांधकामे), सार्वजनिक बांधकाम विभाग, ह्यांचे स्वीय
 सहाय्यक,
 पाटबंधारे विभाग, मंत्रालय,
 सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय

प्रात माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी.

सर्व मुख्य अभियंते, सा.बां.विभाग/पाटबंधारे विभाग,
 मुख्य अभियंता, बृहन्मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई महाराष्ट्र,
 गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), मुंबई, महाराष्ट्र,
 औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई,
 व्यवस्थापकीय संचालक, शहर व औद्योगिक विकास महामंडळ, (सिडको), निर्मल
 बिल्डींग, नरीमन पॉइंट, मुंबई/महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई,
 पाटबंधारे विकास महामंडळ, कृष्णा/तापी/गोदावरी/विदर्भ,
 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एक्सप्रेस टॉवर्स, मुंबई,
 आयुक्त, सर्व महानगरपालिका (२ प्रतीसह),
 सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा,
 अधीक्षक अभियंता व प्रादेशिक अधिकारी,भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय (MOST),
 चेंबूर, मुंबई,
 सर्व अधीक्षक अभियंते, सा.बां.विभाग/पाटबंधारे विभाग,
 अधीक्षक अभियंता, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, वरळी,
 मुंबई/महानगरपालिका,ठाणे/पुणे/कल्याण
 संचालक, उपवने आणि उद्याने, मुंबई,
 प्रलिनियुक्तीवरील सर्व अधिकारी,
 सर्व कार्यकारी अभियंते, सा.बां.विभाग/पाटबंधारे विभाग/जिल्हापरिषद,
 सर्व अधिकारी/कार्यासन अधिकारी, सा.बां.विभाग/पाटबंधारे विभाग, मंत्रालय,
 कार्यासन इमारती-२ (निवड नस्ती).